

**पूर्वीपासून कार्यरत असलेल्या माथाडी
तसेच सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये पद
भरतीस मान्यता देण्याबाबत**

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

शासन निर्णय क्रमांक : एसजीए-१५१२/प्र.क्र.३१६२/कामगार-५

दिनांक : ४ ऑक्टोबर, २०१२

- वाचा :** १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. संकिर्ण-१००३/प्र.क्र. ९६/२००३/१३अ, दि. १९ नोव्हेंबर, २००३.
- २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. युडब्ल्युए-१५२००३/(१७६/१२)/कामगार-५, दि. ३ फेब्रुवारी, २००४.
- ३) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.एसजीए-१५१२/प्र.क्र.३१६२/कामगार-५, दि. ३ ऑक्टोबर, २०१२

प्रस्तावना : पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, सातारा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, सोलापूर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, नाशिक माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, लातूर- उस्मानाबाद माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, अमरावती माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, अकोला-वाशिम व बुलढाणा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ या ७ माथाडी व बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांच्या आस्थापनेवर एकूण १२ नवीन पदांची निर्मिती शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.एसजीए-१५१२/प्र.क्र.३१६२/कामगार-५, दि. ३ ऑक्टोबर, २०१२ अन्वये करण्यात आली आहे. सदर माथाडी मंडळांसह पूर्वीपासून कार्यरत असलेल्या विविध माथाडी मंडळांमध्ये व बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये काही पदे रिक्त असल्याने या मंडळांमधील रिक्त पदे भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये रिक्त असलेल्या पदांबाबत आढावा घेण्यात आला. मंडळांमध्ये कार्यरत पदे, मंडळाची आर्थिक स्थिती, मंडळाचा कार्यभार याचा विचार करून कामगार आयुक्तांनी या मंडळांमध्ये आवश्यक असलेली रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विचार करून शासनाने विविध माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळांच्या आस्थापनेवरील नव्याने निर्माण केलेली व रिक्त असलेली पदे भरण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय : वरील संदर्भाकित दि. ३ ऑक्टोबर, २०१२ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये दर्शविल्यानुसार पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ व सातारा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळासाठी कार्मिक अधिकाऱ्याचे प्रत्येकी एक पद याप्रमाणे एकूण दोन पदे, सोलापूर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, लातूर- उस्मानाबाद माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, अमरावती माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ आणि अकोला-वाशिम व बुलढाणा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ या मंडळांसाठी सहायक लेखापालाचे प्रत्येकी एक पद याप्रमाणे चार पदे, नाशिक माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ आणि अकोला वाशिम व बुलढाणा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ या मंडळांसाठी निरीक्षकाचे प्रत्येकी एक प्रमाणे एकूण दोन पदे, त्याचप्रमाणे बृहन्मुंबई व ठाणे सुरक्षा रक्षक मंडळाकरीता राऊंडरची चार पदे अशी एकूण १२ पदांची निर्मिती करण्यात आली

आहे. या निर्मिती केलेल्या १२ पदांसह विविध माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये रिक्त असलेल्या ५४ पदांवर (म्हणजे एकूण ६६ पदे), **परिशिष्ट-अ** मध्ये एकत्रितपणे दर्शविल्यानुसार, भरती करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची सहमती देण्यात येत आहे.

- १) संबंधित मंडळांनी, मंडळाची आर्थिक स्थिती व कर्मचाऱ्यांची आवश्यकता याचा फेरआढावा घेऊन, यासोबत जोडलेल्या **परिशिष्ट-अ** मध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांच्या संख्येच्या कमाल मर्यादेपर्यंत, मंडळामध्ये पदे भरण्याबाबत प्रथम ठराव करण्यात यावा.
- २) शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. युडब्लूए-१५२००३/(१७६/१२)/कामगार-५, दि. ३ फेब्रुवारी, २००४ अन्वये माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील कर्मचाऱ्यांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कामगार आयुक्तांच्या अधिपत्याखालील कार्यरत असलेल्या संबंधित प्रादेशीक प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक मंडळासाठी निवड समिती गठीत करण्यात आली आहे. सदर निवड समिती सोबतच्या **परिशिष्ट-अ** मधील दर्शविलेली रिक्त पदे संबंधित मंडळाच्या पूर्व मान्यतेने विहित पद्धतीने भरण्याबाबत कार्यवाही करेल.
- ३) सदर भरतीची प्रक्रिया राज्यभरातील विविध मंडळांमध्ये होणार असल्यामुळे शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. युडब्लूए-१५२००३/(१७६/१२)/कामगार-५, दि. ३ फेब्रुवारी, २००४ मधील निवड समितीचे सदस्य, उप सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांचे ऐवजी संबंधित जिल्हा स्तरावरील महिला व बाल विकास अधिकारी यांचा या भरतीसाठी निवड समितीचे सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहे.
- ४) भरती करण्यास मान्यता दिलेल्या ६६ पदांपैकी, निरीक्षक, लेखापाल, सहायक लेखापाल व कार्मिक अधिकारी ही पदे नियमित वेतनश्रेणीत नेमण्यात यावीत.
- ५) वरिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई व राऊंडर ही पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतीमाह ७५००/- या ठोक मानधनावर निवड समितीमार्फत विहित कार्यपद्धतीने भरण्यात यावी. सदर नियुक्ती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असल्याने विहित कालावधीनंतर संपुष्टात आणण्याची दक्षता मंडळ घेईल. मंडळाची निकड असल्यास व मानधनावर नेमलेल्या अशा कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक असल्यास या कर्मचाऱ्यास विहित कालावधीनंतर तांत्रिक खंड देऊन त्याची सेवा मानधन पद्धतीने मंडळास पुन्हा उपयोगात आणता येऊ शकेल. ठोक मानधनावर नेमलेल्या कर्मचाऱ्यास नियमित स्वरूपात नेमणूक मिळण्याबाबत दावा करता येणार नाही याचा स्पष्ट उल्लेख जाहीरातीमध्ये करण्यात यावा.
- ६) शासन परिपत्रक क्र. एसजीए-१५२००२/ (३७/३)/कामगार-५, दि. १० ऑक्टोबर, २००२ मधील नमुद तरतूदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीच्या तरतूदी, सेवाप्रवेश नियम, माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळांतील कर्मचाऱ्यांना, मंडळाच्या बैठकीत ठराव करून, लागू करण्याच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार संबंधित मंडळांनी सेवा नियमावली व सेवाप्रवेश नियम लागू करण्याबाबत कार्यवाही करावी. सेवाप्रवेश नियमामध्ये एकवाक्यता राहावी यासाठी, शासनाच्या समकक्ष पदांसाठी असलेल्या सेवाप्रवेश नियमाआधारे, संबंधित पदांसाठी सेवाप्रवेश नियम मंडळांनी कामगार आयुक्त यांच्या सहमतीने तयार करावेत.
- ७) प्रत्येक मंडळातील भरावयाच्या रिक्त पदांसाठी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. संकिर्ण-१००३/प्र.क्र.१६/२००३/ १३अ, दि. १९ नोव्हेंबर, २००३ मध्ये नमुद केल्यानुसार विहित पद्धतीने शैक्षणिक अर्हता, वय इ. पात्रतेचे निकष नमूद करून सेवाभरती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत यादी मागवून तसेच वर्तमान पत्रात जाहिरात देवून

निवड समितीमार्फत निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. मंडळास लागू असलेली संबंधित पदाची वेतनश्रेणी अथवा परिच्छेद ५ मधील पदांसाठी नमुद केलेले मानधन जाहीरातीमध्ये नमुद करण्यात यावे. निवड प्रक्रिया शासनाच्या विहीत कार्यपद्धतीनुसार व प्रचलित नियमानुसार करण्याची दक्षता संबंधित निवड समिती घेईल.


- ८) मंडळातील पदे भरतांना मागासवर्गीयासाठी असलेल्या आरक्षणाच्या प्रचलीत आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. विहित पद्धतीने आरक्षणाची बिंदू नामावली तयार करुन ती विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडून तपासणी करुन घ्यावी व त्यानंतरच पदे भरण्याबाबत जाहिरात देण्यात यावी.
- ९) प्रचलित नियम व आदेशानुसार अपंगांसाठी लागू असलेले ३ टक्के आरक्षण वरील पदांना लागू राहील, त्यानुसार अपंगांसाठी आरक्षित पदे जाहीरातीमध्ये दर्शविण्यात यावी.
- १०) प्रचलित नियम व आदेशानुसार महिलांसाठी लागू असलेल्या ३० टक्के आरक्षणानुसार महिलांसाठी आरक्षित पदे जाहीरातीमध्ये दर्शविण्यात यावी.
- ११) वरील अटी व शर्तीनुसार पदभरती करण्याबाबतची संपूर्ण जबाबदारी निवड समितीची व संबंधित मंडळाच्या अध्यक्षांची राहील व सदर प्रक्रियेवर कामगार आयुक्त संनियंत्रण करतील.
- १२) भविष्यात माथाडी/सुरक्षा मंडळाच्या लेव्हीमध्ये घट झाल्यास वेतनावरील खर्च भागविण्यासाठी या मंडळांना कोणत्याही प्रकारचे अनुदान/अर्थसहाय्य शासनाकडून देण्यात येणार नाही.

सदरहू आदेश हे महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ चे कलम ७(४) तसेच महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ चे कलम ८(४) अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २६३/२०१२/व्यय-१६, दि. २२ ऑगस्ट, २०१२ व अनौपचारिक संदर्भ क्र. २२८/१२/विसु-१, दि. ६ सप्टेंबर, २०१२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर २०१२१००५११०६५०९८१० या क्रमांकावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(सु.कि. गावडे)

उप सचिव (कामगार)

प्रत :-

- १) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- २) मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- ३) सचिव (कामगार), मंत्रालय, मुंबई.
- ४) सह सचिव (वित्त विभाग), मंत्रालय, मुंबई.
- ५) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) सह कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ७) सर्व माथाडी/सुरक्षा रक्षक मंडळे.
- ८) निवड नस्ती.

(शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक : एसजीए-१५१२/प्र.क्र.३१६२/कामगार-५, दिनांक ४ ऑक्टोबर, २०१२ सोबतचे सहपत्र)

परिशिष्ट-अ
माथाडी/सुरक्षा रक्षक मंडळांमधील रिक्त पदांचा तपशील

अ.क्र.	मंडळाचे नांव	निरीक्षक	लेखापाल	सहायक लेखापाल	कार्मिक अधिकारी	वरिष्ठ लिपिक	लिपिक	राऊंडर	शिपाई	एकूण
१.	किराणा बाजार व दुकाने मंडळ	४	---	---	---	---	४	---	१	९
२.	मुंबई लोखंड व पोलाद बाजार कामगार मंडळ	२	१	---	---	---	१	---	---	४
३.	कापड बाजार व दुकाने मंडळ	---	---	---	---	---	३	---	---	३
४.	माल वाहतुक कामगार मंडळ	---	---	---	---	---	५	---	२	७
५.	धातु व कागद बाजार व दुकाने माथाडी कामगार मंडळ	---	---	---	---	---	१	---	१	२
६.	मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळ	१	---	---	---	---	---	---	---	१
७.	पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ	---	---	१	---	१	२	---	१	५
८.	पिंपरी-चिंचवड माथाडी कामगार मंडळ	---	---	१	१	---	१	---	---	३
९.	सातारा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	---	---	१	१	---	१	---	१	४
१०.	सांगली माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	---	---	१	---	---	---	---	---	१
११.	कोल्हापूर जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	---	---	---	---	---	१	---	१	२

अ.क्र.	मंडळाचे नांव	निरीक्षक	लेखापाल	सहायक लेखापाल	कार्मिक अधिकारी	वरिष्ठ लिपिक	लिपिक	राऊंडर	शिपाई	एकूण
१२.	इचलकरंजी माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	---	---	---	---	---	---	---	१	१
१३.	सोलापूर जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	---	---	१	---	---	---	---	---	१
१४.	नाशिक माथाडी आणि असंरक्षित कामगार माथाडी मंडळ	१	---	---	---	---	---	---	---	१
१५.	जळगांव माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	---	---	१	---	---	---	---	---	१
१६.	जालना जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	---	---	---	---	---	---	---	१	१
१७.	लातूर-उस्मानाबाद माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	---	---	१	---	---	१	---	१	३
१८.	नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	२	---	---	---	---	२	---	---	४
१९.	अमरावती माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	---	---	१	---	---	---	---	---	१
२०.	अकोला-वाशिम व बुलढाणा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	१	---	१	---	---	---	---	---	२
२१.	सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हाकरिता	२	१	---	---	---	२	४	१	१०
		१३	२	९	२	१	२४	४	११	६६